



महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक

नमुना २ ब
(नियम ४ प्रमाणे)

नामनिर्देशनपत्र

आज दि. २२.०९.०९ रोजी.
दुपारी १.५५. पी.एम. वाजता
समस्त सादर केले.

000008

५१ को. २२/०९/०९.

भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी

मी उमेदवार नामनिर्देशित करीत आहे.

उमेदवाराचे नाव _____

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव _____

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता _____

त्याचे / तिचे नाव _____

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा भाग क्रमांक _____

अनुक्रमांक _____ वर नोंदलेले आहे.

माझे नाव श्री./श्रीमती _____ असून

ते _____ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा भाग क्रमांक _____

अनुक्रमांक _____ येथे नोंदलेले आहे.

दिनांक : _____ (प्रस्तावकाची सही)

भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे _____ विधानसभा मतदारसंघातील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित करीत आहोत.

उमेदवाराचे नाव शाकील सहमद

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव सहदुल रहमान

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता C/O सोहनसिंग कोरली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट

डी-६८/२, राऊ ज. १७ जी. टी. की. नगर, पंजाबी कॉम्प. मुंबई - ३७

त्याचे / तिचे नाव १७८ सामन-कोठीवाडा विधानसभा मतदारसंघाचा मतदार यादी भाग क्रमांक ३३९

अनुक्रमांक ६८४ येथे नोंदलेले आहे.

(१)

2

FORM 2 B

(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the Legislative Assembly of Maharashtra State

(STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE)

PART-I

(To be used by candidate set up by recognized Political Party)

I nominate as a candidate for election to the Legislative Assembly from the

..... Assembly Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for the Assembly Constituency.

My name is and it is entered at

Sr. No. in Part No. of the electoral roll for the

..... Assembly Constituency.

Date

Signature of Proposer

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized Political Party)

We hereby nominate as candidate for election to the Legislative Assembly from the

..... Assembly Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for the Assembly Constituency.

आम्ही असे प्रतिज्ञापत्र करतो की, आम्ही या विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहोत आणि आमची नावे, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशनपत्रावर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खाली आमच्या सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकाचा मतदार यादी क्रमांक

अनु- क्रमांक	मतदारसंघाच्या मतदार यादीतील भाग क्रमांक	त्यातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१.	८२	११९७	रमेश तोते रेड्डी	T. Ramesh	
२.	१७६	९४	परई खैरुल्लाह लख्मण रवि दामोदर नरई		
३.	१४	१२६७	चारी सुमेश भिक्षापती		
४.	३३०	३९१	दुळे अरुण देवेंद्रनाथ		
५.	९५	३८०	बाबा पिवमल गुळमुस्काजी	बाबा	
६.	१२२	२१९	शेखरींगार मंगेश बाबू		
७.	१३७	३१०	अन्सारी बुरमेशमद सुरमुला		
८.	९३	११७६	शेख जविकुल कसम मो इस्काईक		
९.	९५	६५७	शंकर प्रभात कल्पनाथ		
१०.	८१	७६३	देवेंद्र बाबू रामस्वामी		

टीप - मतदारसंघातील वहा मतदार प्रस्तावक म्हणून असले पाहिजेत.

4

We declare that we are electors of this Assembly Constituency and our names are entered in the electoral roll for this Assembly Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :—

Particulars of the Proposers and their signatures.

Electoral Roll No. of Proposer

Serial No.	Part No. of Electoral Roll of Constituency	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1.					
2.					
3.					
4.					
5.					
6.					
7.					
8.					
9.					
10.					

N. B. :— There should be ten electors of the constituency as proposers.

भाग एक/भाग दोन यांमध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून (लागू नसेल ते खोडावे) या नामनिर्देशनपत्रास नाही संमती आहे. मी याद्वारे असे प्रतिपादन करतो की,-

(ए) माझ्या वयाची ४० वर्ष पूर्ण झाली आहेत.

खालील बी (एक) किंवा बी (दोन), मधील लागू नसेल ते खोडावे.

(बी) (एक) मला या निवडणुकीसाठी NA पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष या राज्यात राष्ट्रीय पक्ष / राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात यावे.

(दोन) मला या निवडणुकीसाठी NA पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष नोंदणीकृत - अमान्यप्राप्त राजकीय पक्ष आहे./मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. (लागू नसेल ते खोडावे), तसेच ज्या चिन्हाची मी निवड केली आहे त्याचा परसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) सिरी (दोन) पारी (तीन) पुस्तक

(सी) माझे नाव आणि माझ्या वडिलांचे / आईचे / पत्नीचे नाव शकील अहमद अब्दुल रेमान (बापचे नाव) मध्ये अचूकपणे लिहिले गेले आहे.

(डी) माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे या राज्याच्या विधानसभेची जागा भरण्यासाठी माझी निवड केली जाण्यास मी पात्र आहे. तसेच मला अपात्र देखील ठरविण्यात आलेले नाही.

मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी NA या जातीचा/जमातीचा उमेदवार असून ती जात/जमात NA या राज्याची त्या राज्यातील NA ह्या क्षेत्रासंबंधातील अनुसूचित जात / अनुसूचित जमात आहे.

मी असे देखील प्रतिज्ञापन करतो की, महबाब (राज्याच्या) विधानसभेच्या एकाच वेळी घेण्यात येणा-या विद्यमान सार्वत्रिक निवडणुकीत / पोट-निवडणुकीत दोनपक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशन करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक : २३ सप्टेंबर २००८

Shakil
उमेदवाराची सही

हा परिच्छेद लागू नसेल तर खोडावा.

लागू नसेलील ते शब्द खोडावेत.

टीप- संबंधित राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ, निवडणूक चिन्हे (राखून ठेवणे वा नेमून देणे) अर्देश, १९६८ या अन्वये निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला राजकीय पक्ष असा आहे.

6

PART III

I, the candidate, mentioned in Part I/Part II (Strike out which is not applicable) assent to this nomination and hereby declare—

(a) That I have completed years of age.

[Strike out b(i) or b(ii) below whichever is not applicable]

(b)(i) That I am set up at this election by the

..... Party which is recognized

National Party / State Party in this State and that the symbol reserved for the above Party be allotted to me.

(ii) That I am set up at this election by the

..... Party, which is a registered-unrecognised Political Party/

that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) and that the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) (ii) (iii)

(c) That my name and my father's / mother's / husband's name have been correctly spelt out above in

..... (Name of the language).

(d) That to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being chosen to fill the seat in the Legislative Assembly of this State.

I further declare that I am a member of the

** cast / tribe which is scheduled ** cast / tribe of the State of

in relation to (area) in that State.

I also declare that I have not been, and shall not be nominated as a candidate at the present general election / the bye-elections being held simultaneously to the Legislative Assembly of (State) from more than two Assembly Constituencies.

Date :

Signature of Candidate

Score out this paragraph, if not applicable.

** Score out the words not applicable.

N.B.—A " recognized political party " means a Political Party recognized by the Election Commission under the Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 in the State concerned.

भाग तीन क
(उमेदवाराने भराववाचे)

7

उमेदवार -

(एक) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -

(क) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) ; किंवा

(ख) पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनाबद्दल,

सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;

(दोन) दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे, किंवा कसे

होय/नाही.

जर उत्तर "होय" असेल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

(एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक

NA

(दोन) पोलीस ठाणे (ठाणी)

NA

जिल्हा (जिल्हे)

राज्य (राज्ये)

NA

(तीन) ज्या अपराधासाठी (अपराधासाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आलेले आहे त्या संबंधीत अधिनियमाचे (अधिनियमांची) कलम (कलमे) आणि त्या अपराधाचे (अपराधाचे) संक्षिप्त वर्णन

NA

(चार) अपराधसिध्दीचा (अपराधसिध्दीचे) दिनांक

NA

(पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये)

NA

(सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा कारावासाचा (कारावासाचा) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंडांचे) प्रमाण दर्शवावे.

NA

(सात) कारावासातून सुटका झाल्याचा (झाल्याचे) दिनांक

NA

(आठ) यशेल अपराधसिध्दीच्या (अपराधसिध्दीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते का/दाखल करण्यात आले होते का

NA

होय / नाही.

(नऊ) पुनरीक्षणासाठी दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलाचा)/अर्जाचा (अर्जाचा) दिनांक व तपशील

NA

(दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयापुढे) पुनरीक्षणासाठी अपील (अपीले) / अर्ज दाखल करण्यात आले होते त्या न्यायालयाचे (न्यायालयांची) नाव (नावे)

NA

8

PART-III A

(To be filled by the candidate)

Whether the candidate—

- (i) has been convicted—
(a) Of any offence(s) under sub-section (1); or
(b) For contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951); or
(ii) Has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more.

Yes/No

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

- (i) Case / First information report No. / Nos.
- (ii) Police station(s) District(s)
State(s)
- (iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted
- (iv) Date(s) of conviction(s)
- (v) Court(s) which convicted the candidate
- (vi) Punishment(s) imposed [indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s)]
- (vii) Date(s) of release from prison
- (viii) Was / were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s)
..... Yes / No.
- (ix) Date and particulars of appeal(s)/ application(s) for revision filed
- (x) Name of the court(s) before which the appeal(s) / application(s) for revision filed

9
(अकरा) पुनरीक्षणासाठी दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / अर्ज निकाली काढण्यात आले (आली) आहे (आहेत) किंवा ते (ती) प्रलंबित आहे (आहेत) किंवा कसे

NA

(बारा) जर पुनरीक्षणासाठी दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / अर्ज निकाली काढण्यात आले (आली) असतील तर-

(क) निकाली काढल्याचा (काढल्याचे) दिनांक

NA

(ख) दिलेल्या आदेशाचे (आदेशांचे) स्वरूप

NA

ठिकाण :

मुंबई

दिनांक :

22/09/09

(उमेदवाराची स्वाक्षरी)

भाग चार

(निवडणूक निर्णय अधिका-याने भरावयाचे)

नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक

पुन 1

हे नामनिर्देशनपत्र उमेदवाराने / प्रस्तावकर्ताने माझ्या कार्यालयात दिनांक

22/09/09

रोजी

१२.५५.

(वानता) माझ्या स्वाधीन केले होते.

दिनांक :

२२/०९/०९
निवडणूक निर्णय अधिकारी
१७९-रायग कोठीवा
विधानसभा मतदार संघ

लागू नसतील ते शब्द खोडायचे.

भाग पाच

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिका-याचा निर्णय

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अनुसार मी हे नामनिर्देशनपत्र तपासले असून मज्हा निर्णय खालीलप्रमाणे आहे :-

दिनांक :

निवडणूक निर्णय अधिकारी

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

(xii) If the said appeal(s) / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

(b) Nature of order(s) passed

Place:

Date :

(Signature of the candidate)

PART-IV

(To be filled by the Returning Officer)

Serial No. of Nomination Paper

This nomination was delivered to me at my office at

..... (hour) on (date) by the * Candidate/Proposer.

Date:

Returning Officer.

* Score out the word not applicable.

PART-V

Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act, 1951 and decide as follows —

Date :

Returning Officer.

भाग सहा

नामनिर्देशनपत्राची पावती आणि त्याच्या छाननीची सूचना
(नामनिर्देशनपत्र सादर करणा-या व्यक्तीच्या स्वाधीन करावे.)

विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभा असलेला

उमेदवार यांचे नामनिर्देशनपत्र

उमेदवाराचे / प्रस्तावकाचे दिनांक रोजी वाजता

माझ्या कार्यालयात माझ्या स्वाधीन केले. सर्व नामनिर्देशपत्रांची छाननी (ठिकाण) येथे
(दिनांक)

रोजी (वाजता) करण्यात येईल.

दिनांक :

निवडणूक निर्णय अधिकारी

लागू नसतील ते शब्द खाडायेत.

12

PART-VI

Receipt For Nomination Paper And Notice Of Scrutiny
(To be handed over to the person presenting the nomination paper)

Serial Number of nomination paper

The nomination paper of
a candidate for election from the
Assembly Constituency was delivered to me at my office at (hour) on
..... (date) by the * Candidate / Proposer.

All nomination papers will be taken up for scrutiny at (hour) on
..... (date) at (place).

Date :

Returning Officer

* Score out the word not applicable.

①

13

शपथेचा किंवा प्रतिज्ञेचा नमुना
(भारताच्या संविधानाचे अनुच्छेद १७३ (अ))

(राज्य विधानमंडळाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने घ्यावयाच्या)

मी..... शकील उमर


१७९- सायन कोळीवाडा, महाराष्ट्र विधानसभेतील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानावदल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन.

Shakil

(उमेदवाराची स्वाक्षरी ठळक अक्षरामध्ये नाव.)

मी./श्रीमती शकील उमर अब्दुल रहमान

यावे/दिने, आज दिनांक २२ सप्टेंबर २००९ रोजी/ ठीक १०.५५ वाजता न्यू सायन म्युनिसिपल स्कुल, प्लॉट नं. १६०/१६१, स्कीम ६, रोड नं २४, सायन (प.) मुंबई-४०० ०२२ येथे माझ्या समक्ष ईश्वरसाक्ष शपथ घेतली/ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा केली.



५ डिसेंबर २०१०
निवडणूक निर्णय अधिकारी
(प्राधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी)
(नाव, हुद्दा व मोहोर)
विधानसभा मतदार संघ

FORM OF OATH OR AFFIRMATION
(ARTICLE 173 (A) OF THE CONSTITUTION OF INDIA)
(To be made by a candidate for election to the Legislature of a State)

I, having been
 nominated as a candidate to fill a seat in the 179- Sion Koliwada,
 Maharashtra Legislative Assembly do swear in the name of the God
 /Solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the constitution
 of India as by law established and that I will uphold the sovereignty and
 integrity of India.

Signature and Name in block
 Letters of the Candidate

Sworn in the name of God / Solemnly affirmed by
 Shri / Shrimati at New Sion Municipal
 School, Plot No 160/161, Scheme 6, Road No 24, Sion (W), Mumbai-400022. at
 (hour) this the day of 2009 before
 me.

क्रमांक ईएलएन/एमएससी/एसआर 103
मुंबई जिल्हाधिकारी यांचे कार्यालय
निवडणूक विभाग, जुने जकात घर
मुंबई ४०० ००९.

दिनांक 10/09/२००९

मतदारांच्या यादीतील नावांच्या नोंदीचा उत्तर

लोकसभेच्या 30 मुंबई दक्षिण मध्य निर्वाचन क्षेत्रात समाविष्ट असलेल्या
पठाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सभागृह कोठीवाडा मतदार संघ क्रमांक 9७९ मधील
यादी भाग क्रमांक 2-2-1

विभाग- आझाद मोहल्ला
सॉल्ट पॅन रोड (उत्तर) आंतीनगर झोपडपट्टी हिंमत्तनगरच्या
झेनारी वडाळा (पूर्व) मुंबई

मतदार यादीचे वर्ष - 200९ पुरवठा-2

क्र. क्र.	पर, इनाम क्रमांक माव, मजाला व खोली क्र.	मतदारांचे पूर्ण नाव	नाते	रातेवाईकाचे पूर्ण नाव	लिंग	वय	ओळखपत्राचा अनुक्रमांक
१	२	३	४	५	६	७	८

1. आझाद मोहल्ला, सॉल्ट पॅन रोड (उत्तर) आंतीनगर झोपडपट्टी
हिंमत्तनगरच्या जेनारी वडाळा (पूर्व) मुंबई-3७

684 ओ- 182 आकील आझाद व अब्दुलरहमान पु. 40 -

टीप-मतदार यादीत नोंदविलेल्या
नावाचा उपयोग हा निवडणुकी
संदर्भातील बाबी पुरताच मर्यादित
आहे.


तयार करणाऱ्याची सही

तपासणी करणाऱ्याची सही

सत्य प्रत

मतदार नोंदणी अधिकारी

179-सभागृह कोठीवाडा विधानसभा मतदारसंघ



महाराष्ट्र MAHARASHTRA

General Stamp Office, Mumbai.
L.S.V. No. 694

- 1 SEP 2009

Proper Officer

SMT. T. S. SAWANT

दि. महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाईट ऑफिसर
को. ऑप. बँक लि., मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
एल. एच. डी. क्रमांक:- ६९४
क्रमांक:- ४९३ दिनांक:-
एसप्लेन्ड न्यायालय (विकला कोर्ट) मुंबई
सर्वश्री/श्री./श्रीमती
याना न्यायेतर मुद्रांक रु. चा
विकला.

CC 791986

114 SEP 2009

Affidavit

Before the Returning Officer

for election to MAHARASHTRA LEGISLATIVE
ASSEMBLY from 179, SION KOLIWADA constituency

I, SHAKIL AHMED, son of ABDUL REHMAN aged 40 years, resident of MUMBAI residing at Azad Mohalla, Near Durga Mata temple, Antop hill, Wadala (East), Mumbai 400 037, candidate at the above election, do hereby solemnly affirm and state on oath as under:-


(Strike out whichever not applicable)

(1) The following case(s) is/are pending against me in which cognizance has been taken by the court:- NIL

(i) Section of the Act and description of the offence for which cognizance taken : NIL

(ii) The Court which has taken cognizance: NIL





(iii) Case No. : NIL

(iv) Date of order of the Court taking cognizance: NIL

(v) Details of appeal(s) / application(s) for revision, etc., if any, filed against above order taking cognizance : NIL

(2) That I give here in below the details of the assets (immovable, movable, bank balance, etc.) of myself, my spouse and dependents*:

A. Details of movable assets.

S. No.	Description	Self	Spouse(s) Name(s): <i>Shabhana Khan</i>	Dependent-1 Name:.	Dependent-2 Name:	Dependent-3, etc. Name:
(I)	Cash	RS 2000/-	RS 3000/-	NIL	NIL	NIL
(II)	Deposits in Banks, Financial Institutions and Non-Banking Financial Companies	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(III)	Bonds, Debentures and Shares in companies	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(IV)	Other Financial instruments NSS, Postal Savings, LIC, Policies, etc.	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(V)	Motor Vehicles (details of make, etc.)	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(VI)	Jewellery (give details of weight and value)	NIL	2 GOLD BANGLES of each 10 GRAMS.	NIL	NIL	NIL





(VII)	Other assets, such as values of claims / interests	NIL	NIL	NIL	NIL	NIL
-------	--	-----	-----	-----	-----	-----

Note : Value of Bonds / Shares / Debentures as per the latest market value in Stock Exchange in respect of listed companies and as per books in the case of non listed companies should be given.

**Dependent here means a person substantially dependents on the income of the candidate.*

B. Details of Immovable assets

[Note : Properties in joint ownership indicating the extent of joint ownership will also have to be indicated]

S. No.	Description	Self	Spouse(s)) Name(s) :	Dependent -1 Name:	Dependent -2 Name:	Dependent -3, etc. Name:
(I)	Agricultural Land - Location(s) - Survey number(s) - Extent (Total measurement) - current market value	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(II)	Non-Agricultural Land - Location(s) - Survey number(s) - Extent (Total measurement) - current market value	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(III)	Buildings (commercial and residential) - Location(s) - Survey / door number(s) - Extent (Total measurement) - current market value	NIL	NIL	NIL	NIL	NIL





(IV)	Houses / Apartments, etc.	ONE	NIL	NIL	NIL	NIL
	- Location(s)	STRUCTURE				
	- Survey / door number(s)	OF 14 X 12				
	- Extent (Total measurement)	SQUARE FEET				
	- current market value	JOINTLY OCCUPIED BY MYSELF AND MY FAMILY				
(V)	Others (such as interest in property)	NIL	NIL	NIL	NIL	NIL

(3) I give herein below the details of my liabilities / over dues to public financial institutions and government dues :-

[Note : Please give separate details for each item]

<i>S.No.</i>	<i>Description</i>	<i>Name and address of Bank / Financial Institution(s) / Department(s)</i>	<i>Amount outstanding as on</i>
(a) (i)	Loans from Banks	NIL	
(ii)	Loans from financial institutions	NIL	
(iii)	Government dues (other than income tax and wealth tax) (No Due Certificate to be enclosed in case holding or having held any public office)	NIL	
(b) (i)	Income Tax including surcharge [Also indicate the assessment year upto which Income Tax Return filed. Give also Permanent Account Number (PAN)]	NIL	
(ii)	Wealth Tax [Also indicate the assessment year upto which Wealth Tax return filed.]	NIL	
(iii)	Sales Tax [Only in case of proprietary business]	NIL	







VERIFICATION

I, SHAKIL AHMED, son of ABDUL REHMAN, aged 40 years, resident of MUMBAI residing at Azad Mohalla, Near Durga Mata temple, Antop hill, Wadala (East), Mumbai 400 037, the deponent above named, do hereby verify and declare that the contents of this affidavit are true and correct to the best of my knowledge and belief; no part of it is false and nothing material has been concealed there from.

Verified at Mumbai, this the 21st day of September, 2009.

Shakil Ahmed

DEPONENT



[Signature]
21/9/09
M. A. GAUTAM
B.A.L.L.B., Regd. No. 6089
NOTARY GOVT OF INDIA
Resi : Adarwala Compound R. No. 132,
M. J. Marg, Parel Village,
Mumbai - 400 012

भारतीय गैर न्यायिक

एक सौ रुपये

Rs. 100



सत्यमेव जयते

ONE HUNDRED RUPEES



भारत INDIA
INDIA NON JUDICIAL

K. C. 1

MAHARASHTRA

General Stamping Office, Mumbai.
L.S.V. No. 694

-1 SEP 2009

Proper Officer

वि. महाराष्ट्र संघालय अन्ध अलाईड ऑफिसर
को. अर्ध. पंच लि., संघालय, मुंबई 400 033
एल. गल. डी. क्रमांक:- ६९४
क्रमांक:- 492 दिनांक:-
भारतभक्त न्यायालय (विजयवाडी), मुंबई
संघर्षी/श्री/श्रीमती Shakil Ahmed
पाना न्यायेतर मुद्रांक रु. _____ चा
विकला.

CC 791985

4 SEP 2009

मुद्रांक विवेक
राक्षी विवेक नलायडे

SMT. T. S. SAWANT



Form 26

(See rule 4A)

Affidavit to be furnished by the candidate before the returning officer for election to Maharashtra State Legislative Assembly from 179, Sion Koliwada constituency.

I, Shakil Ahmed, son of Abdul Rehman, aged about 40 years, resident of Azad Mohalla, Near Durga Mata Temple, Sangam Nagar, Wadala (E), Mumbai - 400 037, candidate at the above election, do hereby solemnly affirm/state on oath as under:-





1. I am not accused of any offence(s) punishable with imprisonment for two years or more in a pending case(s) in which a charge(s) has/have been framed by the court(s) of competent jurisdiction.
2. I have not been convicted of an offence(s) [other than any offence(s) referred to in sub-section (1) or sub-section (2), or covered in sub-section (3), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951)] and sentenced to imprisonment for one year or more.

Place: Mumbai

Date:

M. A. Gautam

Signature of deponent

VERIFICATION

I, the above-named deponent, do hereby verify and declare that the contents of this affidavit are true and correct to the best of my knowledge and belief, no part of it is false and nothing material has been concealed therein.

Verified at Mumbai this 21th day of September, 2009.



M. A. Gautam

Signature of deponent



M. A. Gautam
21/9/09

M. A. GAUTAM
B.A.L.L.B., Regd. No. 6069
NOTARY GOVT OF INDIA
Resi : Adenwala Compound R. No. 132,
M. J. Marg, Parel Village,
Mumbai - 400 012.


 (Fin. R. Form No. 1)

[अदस्तावतशीय] [NON TRANSFERABLE]

शासनास केलेल्या प्रदानाची पावती रोख

RECEIPT FOR PAYMENT TO GOVERNMENT

ठिकाण/Place मुंबई दिनांक/Date 22/11/2008

श्री. शकील अहमद अब्दुल रहमान यांच्याकडून/Received from

रु./Rs. 5000/- (रुपये/Rupess. पाच हजार फक्त)

विधानसभा निवडणुका/2008 लढविणे याकरिता मिळाले. On account of

22/11/2008
 रोखपाल वा लेखापाल
 Cashier or Accountant

22/11/2008
 निवडणुका निरीक्षक अधिकारी
 १७९८-निवडणुका कोठीगाडा
 विधानसभा मतदार संघ

(iv)	Property Tax	<i>NIL</i>
------	--------------	------------

(4) My educational qualifications are as under :-
 (GIVEN DETAILS OF SCHOOL AND UNIVERSITY EDUCATION)
 (Name of School / University and the year in which the course was completed is given.)

<i>Sr no</i>	<i>Course</i>	<i>Name of School / University</i>	<i>the year in which the course was completed</i>
1	SSC AND JUNIOR COLLEGE COMPLETED	SANATHAN DHARAM HIGH SCHOOL, SION	
2	B. COM COMPLETED	GURU NANAK COLLEGE OF ARTS SCIENCE AND COMMERCE, SION	
3	LLB COMPLETED	KOLIWADA NEW LAW COLLEGE, MAHIM	
4	POST GRADUATION DIPLOMA IN COMMUNICATION AND JOURNALISM	GARWARE INSTITUTE MUMBAI UNIVERSITY	
5	PARA LEGAL SOCIAL WORKER	COLLEGE OF SOCIAL WORK NIRMALA NIKETAN AFFILIATED TO THE MUMBAI UNIVERSITY CHURCHGATE	

Mumbai
 Date :

Shakil

DEPONENT



21/9/09